

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११०१८

नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/८/कावि/४४३/२०१३

दिनांक : १२.०४.२०१३

प्रति,

मा.

सदस्य

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी-४११०१८

विषय: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची साप्ताहिक सभा दिनांक १६.०४.२०१३ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा मंगळवार दिनांक १६.०४.२०१३ रोजी दुपारी ३.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

आपला विश्वासू



पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी- ४११ ०१८

प्रत:- १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
२) कार्यालयीन नोटिस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा मंगळवार, दिनांक १६.०४.२०१३ महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ९/४/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक-५५) सभावृत्तांत कायम करणे.

- विषय क्रमांक-१) मनपाच्या स्थापत्य विभागाकडील नि.नो.क्र.२६/२०१२-१३ मधील अ.क्र.३० अन्वये, प्रभाग क्र.८९ येथील ब्रम्हवृंद कॉलनी व नवीन बाणेर पुलाकडे जाणा-या रस्त्यास सी.डी.वर्क बांधणेकामी मे.शिवकुमार कन्स्ट्रक्शन (नि.र.रू.४६,६८,५३४/- [र.रू.शेहेचाळीस लाख अडुसष्ट हजार पाचशे चौतीस] पेक्षा १२.९७ % कमी) या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने र.रू.४२,६६,१७६/- पर्यंत काम करून घेणेस तसेच नियमानुसार व निविदेतील निविदा अटीप्रमाणे डांबर, सिमेंट, लोखंड या तीनही मटेरियलच्या निर्धारित केलेल्या बेसिक दरामध्ये कंत्राट कालावधीमध्ये झालेली वाढ/घट दरानुसार फरकाची रक्कम अदा/वसूल करणे बंधनकारक राहिल या अटीस अधिन राहून त्यांचेबरोबर करारनामा करून घेणेस मान्यता देणेबाबत विचार करणे. (दिनांक १६/४/२०१३ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)
- विषय क्रमांक-२) मनपाच्या अ प्रभाग कार्यालयाकडील नि.नो.क्र.५/२०१२-१३ मधील अ.क्र.१ अन्वये, अ प्रभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्रामधील प्रभाग क्र.१४ व १७ कुंडीविरहीत वॉर्ड योजनेअंतर्गत घरोघराचा कचरा अलगीकरण करून गोळा करणे व वॉर्डतील कचरा उचलणे व विल्हेवाट लावणे कामी वाहने भाड्याने घेणेकामी मे.भगवंत कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराची निविदा प्रती दिन २ वाहने ४ खेपांचा मोशी कचरा डेपो पर्यंतचा दर र.रू.७,४००/- (र.रू.सात हजार चारशे) हा दर सर्वात कमी असल्याने सदरची निविदा स्विकारणेस व त्यांच्याबरोबर करारनामा करून कामाचा आदेश देणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.(निविदा र.रू.४१,८१,०००/-) (दिनांक १६/४/२०१३ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)
- विषय क्रमांक-३) वाय.सी.एम.रुग्णालयाचे डायलिसिस विभागाकरिता Gambro कंपनी चे 01 नग "Pressure Transkit " (Gambro कंपनी) चे मशिन खरेदी मे. मनाली एंटरप्रायझेस पिंपरी - 18 यांचे प्राप्त कोटेशन दरानुसार घेणेस मंजुरी व त्याकामी येणा-या र.रू. 64,096/- चे खर्चास मान्यता देणेबाबत विचार करणे.
- विषय क्रमांक-४) मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या इमारती मधील कॉरीडॉर (कॉरीडॉर, इनडोअर, संडास, बाथरूम, मुता-या), अंतर्गत व बाह्य परिसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता करणेकामी सध्या काम करीत असलेल्या मे.बी.व्ही.जी.इंडिया लि, यांनाच (पुर्वीच्या झालेल्या करारनाम्यास अधिन राहून) नविन ई-निविदेची संपूर्ण कार्यवाही होवून कामाचा आदेश देईपर्यंत लागणारे अंदाजे तीन महिन्यांचे कालावधी करीता मुदतवाढ देणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.
- विषय क्रमांक-५) प्रस्तावा सोबत जोडलेल्या पिंपरी चिंचवड मनपा भूमि आणि जिंदगी विभागाच्या मिळकत वाटप नियमावली 2013 यास मान्यता मिळणेकामी व त्यानुसार शासनास सादर करणेकामी सदरच्या विषयास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.


प्र.नगरसचिव
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी- ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११०१८

नगरसचिव विभाग

क्रमांक : नस/८/कावि/४४३/२०१३

दिनांक : १२.०४.२०१३ चे लगत

टीप :- प्रस्तुत कार्यपत्रिके वरील विषयांची विषय पत्रे (डॉकेटस)नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.